



प्रयास, विमलनगर, फरशी स्टॉप, अमरावती.  
फोन : 9021591789 / 8421691842 / 94207 22107

शिविरार्थीचा  
फोटो

स्पर्क २०२५ (वर्ष १४ वे)

जिंकण्यासाठी स्वतःला घडवू या (व्यक्तिमत्व विकास शिविर)

शिविर नोंदणी अर्ज

(अर्जाचा पहिला भाग मुलांसाठी, तर दुसरा पालकांसाठी आहे. अर्जाची प्रिंट काढून कुठल्याही भाषेत भरला तरी चालेल. संपूर्ण भरलेल्या अर्ज अपलोड करणे व सहभाग राशी देण्यासाठी लिंक <https://bit.ly/Spark-2025>

शिविरार्थीचे नाव: ----- वय -----

पत्ता : ----- वर्ग -----

शाळा/कॉलेज ----- जन्मतारीख -----

शिविरार्थी मोबा. नं. ----- मुलगा  मुलगी

पालकांचा मोबा. नं. ----- WhatsApp No. -----

ई मेल -----

मागील वर्षी मिळालेले गुण : एकूण ----- पैकी : ----- टक्केवारी ----- %

कौटुंबिक माहिती

नाव	नाते	वय	शिक्षण	व्यवसाय /शाळा	
	आई				
	वडील				
	भावंडे				

अ.क्र.	तुमचे आदर्श कोण	कशासाठी
१		
२		
३		
४		

- तुमचे छंद कोणते ?
- तुम्ही खालीलपैकी दररोज काय करता

अवांतर वाचन  व्यायाम  योगासने  डायरी लेखन

- तुमची उठण्याची वेळ झोपण्याची वेळ
- तुमच्याकडे खालीलपैकी कोणती कौशल्ये आहेत ?  
स्वयंपाक गायन अभिनय वाद्य चित्रकला  
कॉम्प्युटर वक्तृत्व स्पोर्ट्स अन्य भाषा  
इतर काही -----

- मागील वर्षात नविन काय शिकलात ?

- कठीण वाटणारे विषय :

- पुढील वर्षात नविन काय शिकू इच्छिता ?

- तुमच्या जीवनाचे उद्दीष्ट लिहा.

- तुमची ५ शक्तीस्थाने व ५ उणीवा लिहा. (Strengths & Weaknesses)

- शिबिरामध्ये काय व्हावे असे तुम्हाला वाटते ?

In which Batch did you want to get enrolled ?

- Batch 1 – 20-27 April  Batch 2 – 04-11 May  
 Batch 3 – 18-25 May  Batch 4 – 01-08 June

शिबिरार्थीची सही

शुडरररुथरुंऑरु नरुव : -----

**रुडरुक-२०२५ ऑरुंकणुडरुसरुठी सुवरुत:लरु घडवू डरु (वुडुकुडडतुवरु वरुकसरु शरुडरु)**  
**(शरुडरुडरुथरुंऑरु डरुलकरुंनरु डरुडरुडरु डरुडरुडरु डरुडरुडरु)**

१. 2045 सरुलरु तुडकुं डुरुलं करुड ऑरुलरुलं असरुल असं तुडुडरुलरु वरुडतुऑरु तुऑरु लरुडरु. कुरुणतुी वरुशुरुषणुऑरु तुऑरुडरु डरुडरुडरुसरुडरुडरु लरुडरुडरुडरु व कुरुणतुी अऑरुडरुडरु लरुडरु नरुडुऑरु असुऑरु तुडुडरुलरु वरुडतुऑरु ?
२. डुरुलरुंऑरुडरु वरुकसरुडरुसरुठी तुडुकुडरु डरुडरु करुड आहुऑरु ? (अंऑरुडुऑरु कुरुडरुी कुरुडडरुुऑरु असरुल तुऑरु लरुडरु)  
वरुकनुरुीड डुरुसुतुकुऑरु वरुऑरुन सरुडरुडरुडरु कुरुडुडरुडरु  
खुऑरुलरुऑरु सरुडरुडरुडरु अनुड
३. डुरुलरुंसरुडरुडरु रुरुऑरु कुरुडरुी वुऑरु घरुलवतुऑरु ?
- ॡ. सुऑरुुऑरु डरुवशुी डुरुलरुंसरुडरुडरु करुड करुडरु ?
५. डुरुलुऑरु सुवरुत:ऑरुी कुरुणतुी करुडु सुवरुत: करुडरुतुऑरु ? डरुडरुडरु कुरुणतुडरु करुडरुडरु डरुडतु करुडरुतुऑरु ?
०. कुरुडरुी ररुगवरुडरु लरुडरुतुऑरु / कुरुडरुी वुऑरु डरुडरुडरु लरुडरुतुऑरु ?
७. डुरुलरुंऑरुी उऑरुणुडरुडरुी वुऑरु डुऑरुडरुडरुडरुडरुी वुऑरु
- ॡ. डुरुलरुंऑरुऑरु ऑंऑरु कुरुणतुऑरु ? वरुकन ऑरुऑरु करुडरुडरु डरुडरुी डरुडरुडरु डरुडरुडरु  
ऑरुतर
१. डुरुलरुंऑरुडरु कुरुडरुी डरुडरुडरुंनरु तुडुडरुी अुरुऑरुखतुऑरु ? कुरुडरुी डरुडरु डरुडरुी नरुडरुडरुडरु डरुडरुतुऑरु ?
१०. डरुलकतुवरुडरुडरुडरु वरुकलुऑरुलुडरु करुडरुी डुरुसुतुकरुंऑरुी नरुवुऑरु :

११. मुलांचे	गुण	दोष
१.		१.
२.		२.
३.		३.
४.		४.
५.		५.

१२. मुलांचे स्वभावाचे प्रश्न व अभ्यासातील अडचणी

१३. मोबाईलचा वापर अभ्यासाव्यतिरिक्त किती वेळ केला जातो ?

१४. मुलांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी तुम्ही काय मदत करता ?

शारिरीक विकास

बौद्धिक विकास

मानसिक विकास

१५. मुलांनी यापूर्वी कुठली शिबिरे केलेली आहेत का? कोणती ?

१६. शिबिरापासूनच्या अपेक्षा :

१७. मुलांना असलेला आजार/औषधोपचाराचा तपशील वा शिबिरादरम्यान आवश्यक असणारी अन्य काही महत्वाची माहिती.